

कुंडलवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या., कुंडलवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड व श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्या., ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजी नगर या संस्थांचे थकीत कर्ज (मुद्दल) रक्कम रु. ६५.७२ कोटी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : सीएसएल-१३२४/ प्र.क्र. ४६४/७-स  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२  
दिनांक :- २८ फेब्रुवारी, २०२५

**प्रस्तावना:-**

कुंडलवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या., कुंडलवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड या संस्थेच्या दोन उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज (मुद्दल) रु.२०५.२७ लाख व श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्या., ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजी नगर या संस्थेच्या चार योजनांचे थकीत कर्ज (मुद्दल) रु. ६४२६.५९ लाख अशी एकूण रु. ६६.३२ कोटी इतकी रक्कम माफ करण्यास व सदर रक्कम संबंधित बँकांना शासनामार्फत अदा करण्यास मंत्रिमंडळाच्या दि.१४.०३.२०२४ रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., नांदेड व औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., छत्रपती संभाजीनगर या बँकांनी सदर कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करणेबाबत संचालक मंडळ / सर्वसाधारण सभेच्या ठराव सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना सादर केला आहे.

उपसा सिंचन योजनांना दयावयाच्या कर्जमाफीकरिता रु. ६६.३२ कोटी इतका निधी विधीमंडळाने डिसेंबर, २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर केला आहे. सदर निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

कुंडलवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या., कुंडलवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड या संस्थेच्या दोन उपसा जलसिंचन योजना व श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्या., ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजी नगर या संस्थेच्या चार योजनांना दयावयाच्या कर्जमाफीकरिता वित्त विभागाच्या मंजूरीनुसार रु. ६५.७२ कोटी (रु. पासष्ट कोटी बहात्तर लाख फक्त) खालीलप्रमाणे निधी वितरीत करण्यात येत आहे.

संस्थेचे नांव	पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी (रु. कोटी)	वितरीत करावयाचा निधी (रु. कोटी)
कुंडलवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या., कुंडलवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड	२.०५	२.०५ (पूर्ण)
श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्या., ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजी नगर	६४.२७	६३.६७*
एकुण	६६.३२	६५.७२

\* उर्वरित रु. ६० लाख निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

२. शासनाच्या वतीने सदर रक्कम कोषागारातून काढून संबंधीत बँक/वित्तीय संस्थेस धनादेशाद्वारे अदा करण्यास सहाय्यक निबंधक (अर्थ व नियोजन) (V०००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत असून त्यांना आहरणाचे व संवितरणाचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत. लेखाधिकारी, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी वरीलप्रमाणे काढलेली रक्कम संबंधीत बँकेस/वित्तीय संस्थेस त्यांच्या कर्जाच्या रकमेपोटी अदा केल्यानंतर त्याबाबतचा पूर्तता अहवाल १५ दिवसांत शासनास सादर करावा.

३. या करीता होणारा खर्च खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

मागणी क्र.व्ही-२  
लेखाशीर्ष २४२५००११,  
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था (अनिवार्य)  
५०, इतर खर्च”

४. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२१/२०२५, दिनांक १५.०१.२०२५ अन्वये मिळालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२२८११२७०१४२०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मंजुषा साळवी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र -१/२, मुंबई/ नागपूर
२. महालेखापाल, लेखा परिक्षण, महाराष्ट्र -१/२, मुंबई/ नागपूर,
३. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे,
४. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर / नांदेड,
५. जिल्हा कोषागार अधिकारी, छत्रपती संभाजीनगर / नांदेड,
६. कार्यासन अधिकारी, वित्त विभाग (व्यय-२) मंत्रालय, मुंबई
७. कार्यासन अधिकारी (१६-स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
८. कार्यासन अधिकारी (१७-स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
९. सरव्यवस्थापक/ मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., नांदेड व औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., छत्रपती संभाजीनगर
१०. चेअरमन, कुंडलवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या., कुंडलवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड
११. चेअरमन, श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्या., ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजी नगर
१२. निवड नस्ती.